

Seat No	
------------	--

B.A.-I Semester-II Examination
Economics (Minor) Paper-I
Introduction to Banking: MNECO01201
Subject Code: 230310

Time: One Hour

Total Marks: 30

Instructions:

- 1. All Questions are Compulsory.**
- 2. Figures to the right indicate full marks**

Q.1. Choose the Correct alternatives from the following.

8

- 1 Bank provides loans for-----.
a) Home b) Car c) Education d) All of above
- 2 The word bank is derived from the Italian word
A) Banco B) Bank C) Manko D) None of these
- 3 Banks generate loans from deposits and generates ----- from loans.
A) Money B) Derived Deposits C) Cash D) Profits
- 4 Among the following are principles of banking business.
A) Liquidity B) Profitability C) Safety D) All of these
- 5 Maximum tenure of Fixed Deposit is -----.
A) 5 years. B) 7 years C) 8 years D) 10 years
- 6 ----- is not right of banks.
A) Banker's Lien B) Right to close Account C) Right to setoff and compensation D) Right to suitability
- 7 What is meant by Aadhaar seeding?
a) Linking of Aadhaar with Bank account b) Duplicate issuance of Aadhaar c) Transfer of Aadhaar d) None of above
- 8 Internet banking refers to -----.
a) Operation of account through internet b) Opening of account through Internet c) Both (a) & (b) d) None of above

Q.2. Write short Notes (Two out of Three) .

10

- 1 Limitations of Credit Creation
- 2 Criteria of KYC
- 3 Obligation of Bank customer

Q.3 . Answer the following question on broad. (One out of two).

12

- 1 Explain the Functions of Commercial Banks.
- 2 State the Banker's Rights and obligation.

सूचना: :

1. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.
2. उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवितात.

Q.1.खाली दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा.

८

- 1 बँकयासाठी कर्ज देते
अ) घर ब) कार क) शिक्षण ड) वरील सर्व
- 2 बँक या शब्दाची उत्पत्तीया इटालियन शब्दापासून झाली आहे.
अ) बँको ब) बँक क) मँको ड) यापैकी नाही.
- 3 बँका ठेवीतून कर्ज व कर्जातून ----- निर्माण करतात.
अ) पैसा ब) निर्मित ठेवी क) रोखता ड) लाभता
- 4 खालीलपैकी बँकिंग व्यवसायाची तत्वे आहेत.
अ) रोखता ब) लाभता क) सुरक्षितता ड) वरील सर्व
- 5 मुदत ठेवीची कमाल मुदत ----- आहे.
अ) ५ वर्ष ब) ७ वर्ष क) ८ वर्ष ड) १० वर्ष
- 6 ----- हा बँकेचा अधिकार नाही.
अ) बँकेचा धारणाधिकार ब) खाते बंद करण्याचा अधिकार क) खात्याचे एकत्रीकरण व भरपाई करण्याचा अधिकार ड) योग्ये सेवेबाबत अधिकार
- 7 आधार सीडिंग म्हणजे काय?
अ) बँक खात्याशी आधार लिंक करणे ब) आधारचे डुप्लिकेट जारी करणे क) आधारचे हस्तांतरण ड) वरीलपैकी काहीही नाही
- 8 इंटरनेट बँकिंगचा संदर्भ ----- आहे.
अ) इंटरनेटद्वारे खाते चालवणे ब) इंटरनेटद्वारे खाते उघडणे क) दोन्ही (अ) आणि (ब) ड) वरीलपैकी काहीही नाही

Q.2.टीपा लिहा. (तीन पैकी कोणतेही दोन).

१०

- 1 पतनिर्मितीच्या मर्यादा
- 2 ग्राहक परिचय निकष
- 3 बँक ग्राहकांचे कर्तव्य

Q.3.सविस्तर उत्तर लिहा. (दोन पैकी एक) .

१२

- 1 व्यापारी बँकेची कार्य स्पष्ट करा.
- 2 बँकचे अधिकार आणि कर्तव्य सांगा.

Model Answer Paper

B.A.-I Semester-II Examination
Economics (Minor) Paper-I
Introduction to Banking: MNECO01201
Subject Code: 230310

Time: One Hour

Total Marks: 30

Q.1.खाली दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा.

८

1 बँकयासाठी कर्ज देते

अ) घर ब) कार क) शिक्षण ड) वरील सर्व

Option 4

2 बँक या शब्दाची उत्पत्तीया इटालियन शब्दापासून झाली आहे.

अ) बँको ब) बँक क) मँको ड) यापैकी नाही.

Option 1

3 बँका ठेवीतून कर्ज व कर्जातून ----- निर्माण करतात.

अ) पैसा ब) निर्मित ठेवी क) रोखता ड) लाभता

Option 2

4 खालीलपैकी बँकिंग व्यवसायाची तत्वे आहेत.

अ) रोखता ब) लाभता क) सुरक्षितता ड) वरील सर्व

Option 4

5 मुदत ठेवीची कमाल मुदत ----- आहे.

अ) ५ वर्ष ब) ७ वर्ष क) ८ वर्ष ड) १० वर्ष

Option 4

6 ----- हा बँकेचा अधिकार नाही.

अ) बँकेचा धारणाधिकार ब) खाते बंद करण्याचा अधिकार क) खात्याचे एकत्रीकरण व भरपाई करण्याचा अधिकार ड) योग्ये सेवेबाबत अधिकार

Option 4

7 आधार सीडिंग म्हणजे काय?

अ) बँक खात्याशी आधार लिंक करणे ब) आधारचे डुप्लिकेट जारी करणे क) आधारचे हस्तांतरण ड) वरीलपैकी काहीही नाही

Option 1

8 इंटरनेट बँकिंगचा संदर्भ ----- आहे.

अ) इंटरनेटद्वारे खाते चालवणे ब) इंटरनेटद्वारे खाते उघडणे क) दोन्ही (अ) आणि (ब) ड) वरीलपैकी काहीही नाही

Option 3

Q.2.टीपा लिहा. (तीन पैकी कोणतेही दोन).

१०

1 पतनिर्मितीच्या मर्यादा

Ans:

2 ग्राहक परिचय निकष

Ans:

3 बँक ग्राहकांचे कर्तव्य

Ans:

4 बँक ग्राहकांचे कर्तव्य

Ans:

Q.3.सविस्तर उत्तर लिहा. (दोन पैकी एक) .

१२

1 व्यापारी बँकेची कार्य स्पष्ट करा.

Ans:

2 बँकचे अधिकार आणि कर्तव्य सांगा.

Ans:
